

आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर
कर्मचा-यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र. अआशा-२००४/प्र.क्र.७७/का.११
मंत्रलाय, मुंबई-३२.
दिनांक :- १४ सप्टेंबर, २००४.

वाचा :- संचालक, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचे पत्र क्र. सअवि/अनुआशा/ पो.बे.आ.शा./शिक्षक नेमणुक/५ /१५/का.५, दि. ०९.६.१९८५.

शासन निर्णय :- आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळेतील तसेच अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची शैक्षणिक पात्रता एकच असावी या हेतूने संदर्भात नमूद केलेल्या संचालक, आदिवासी विकास संचालनालयाच्या पत्रात सविस्तर आदेश असूनही त्या आदेशानुसार अनुदानित आश्रमशाळा व पोस्ट वैसिक आश्रमशाळामधील शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या जात नाहीत असे शासनाच्या निर्दर्शनात आले आहे. सबब यासंबंधी शासन आता सदर आदेशाचा पुनरुच्चार करीत आहे की, अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना शासनाकडून वेतन व तत्सम प्रयोजनासाठी स्वयंसेवी सस्थाना शासकीय अनुदान प्राप्त होत असल्याने अनुदानित आश्रमशाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची शैक्षणिक पात्रतासुधा शासकीय आश्रमशाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या शैक्षणिक पात्रतेशी समतुल्य असणे अनिवार्य आहे, म्हणून शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची जी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. तीच शैक्षणिक पात्रता अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना तंतोतंत लागू राहील.

२. तसेच शासन असेही आदेश देत आहे की, यापुढे देखील शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भात जे निर्णय शासन वेळोवेळी घेईल ते सर्व नियम अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनाही तंतोतंत लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

अ. पां. शिंगाडे
(अ. पां. शिंगाडे)
कायासन अधिकारी

प्रत,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती.
सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

C:C.R.NO.2004/C.BR.77.04